

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक, क्र.केंमाअ-२००५/प्र.क्र.३१५(भाग-२)/०५/५
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १.१२.२००५


पहा :- शासन परिपत्रक क्र.केंमाअ-२००५/प्र.क्र.३१५/०५/५, दि.१४.१०.२००५

शासन परिपत्रक :-

माहिती अधिकारासंदर्भातील केंद्र शासनाचा "माहितीचा अधिकार अधिनियम, २००५" दि.१२.१०.२००५ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीकरिता जरूर ते नियम करण्याचे अधिकार कलम २७(२) अन्वये राज्य शासनांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने "महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २००५" तयार केले असून सदरचे नियम दि.११.१०.२००५ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सदर शासन राजपत्राची प्रत उपरोक्त दि.१४.१०.२००५ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना पाठविण्यात आली आहे. राज्य शासनाने तयार केलेल्या नियमाचे मराठी भाषांतर तयार करण्यात आले असून त्यासंदर्भातील अधिसूचना दि.१८.११.२००५ च्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर दि.१८.११.२००५ च्या राजपत्राची प्रत माहितीस्तव सोबत पाठविण्यात येत आहे.

२. तसेच या अधिनियमातील कलम १५(१) मधील तरतुदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्य माहिती आयोगावर डॉ.एस.व्ही. जोशी यांची "राज्य मुख्य माहिती आयुक्त" पदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतची इंग्रजी अधिसूचना दि.८.१०.२००५ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून त्याची प्रत उपरोक्त दि.१४.१०.२००५ च्या शासन परिपत्रकासोबत पाठविण्यात आली आहे. सदर अधिसूचनेचे मराठी भाषांतर तयार करण्यात आले असून त्यासंदर्भातील अधिसूचना दि.१८.११.२००५ च्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर दि.१८.११.२००५ च्या राजपत्राची प्रत माहितीस्तव सोबत पाठविण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(ज. व. दिवाण)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- | | |
|---|--|
| १) राज्यपालांचे सचिव, | २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, |
| ३) उप मुख्यमंत्र्यांचे सचिव, | ४) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, |
| ५) मुख्य सचिव, | ६) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव, |
| *७) महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई, | *८) महाप्रबंधक, उच्च न्यायालय, अपील |

- *९) महाप्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय
न्यायाधिकरण, मुंबई,
- *११) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- *१३) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- १५) सर्व जिल्हाधिकारी / जिल्हा परिषदांचे
मुख्य कार्यकारी अधिकारी,
- १७) मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील
सर्व विभाग / कार्यालय प्रमुख,
- १९) राज्य माहिती आयोग, मुंबई.

- शाखा, मुंबई,
- *१०) महाप्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त,
मुंबई,
- १२) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- १४) सर्व विभागीय आयुक्त,
- १६) सर्व महानगरपालिका आयुक्त,
- १८) सर्व मंत्रालयीन विभाग, व सामान्य प्रशासन
विभागातील सर्व कार्यासने,
- २०) निवड नस्ती. (२ प्रती)

* (पत्राने)